



LAKHOTIA POLYESTERS (INDIA) LTD

CIN NO: L17120MH2005PLC155146

Address: 158 – 159 Shree Samarth Sahakari AudyogikVasahat Ltd Pimpal gaon
BaswantTalNiphad,Dist Nashik Maharashtra – 422209.

Tel: 02554 – 232000 Email: info@lgroup.co.in

Website: www.lakhotiapoly.in

January 21, 2026

The Chief General Manager,
Listing Operation,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai - 400001

Scrip Code: 535387

Dear Sir/Madam,

**Subject: Newspaper Advertisement of Un-audited Financial Results for the quarter and
nine months ended December 31, 2025**

Please find enclosed herewith the newspaper advertisement on the Un-Audited financial results of **Lakhotia Polyesters (India) Ltd** for the quarter and nine months ended December 31, 2025 published in the following newspapers on January 21, 2026.

1. The Free Press Journal (English)
2. Navshakti (Marathi)

Please acknowledge and suitably disseminate to all concerned.

Thanking you,
Yours faithfully,

For Lakhotia Polyesters (India) Limited

Madhusudan Lakhotiya
Managing Director
DIN.: 00104576
Email Id: info@lgroup.co.in.

[illegible]

जाहीर सूचना

यादवा **सूचना** देण्यात येते की, आम्ही आमच्या अधिकांल्या सूचनेवरून, **दीप्ती आर. शाह** यांच्या याच याखाजी लिलेल्पा **परिशिष्टामध्ये** अशिल्ले विशेषपरीत्या वर्णन केलेल्या स्थायार माणलपेच्या संबंभातील चौथोरी आणलपे पडताळणी करीत आहोत. **“भायल्यात”**

सर्व व्यक्ती / संस्था तसेच अन्य गोष्टींबबर कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी बँका, आणि/किंवा वित्तीय संस्था, नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, न्यास, पेढे, व्यक्तींच्या संमेलिया किंवा व्यक्तीगणित गणयोग प्रस्थापति किंवा अ-प्रस्थापति, व्हणको, धनको आणि/किंवा अन्य कोणतीही प्राधिकरणा यांना सदर मामल्यांतल्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या संबंभातील बिक्री, हस्तांतरण, अदलाबदल, मृत्युपुर्तता देणगी, सनम्याय सुविधाधिकार, प्रतिष्ठा, भाडेपडण, पोर्ट-भाडेपडण, अभिरक्षणांत, नाटप, धारणाधिकार, प्रसिदांत दाव, एकाधिकार, प्रसिदांत, अधिग्या, अधिल्लयण, वारसा, मृत्युपुर्तता देणगी, उत्तराधिकार, बहिर्ष, परिरक्ष, सुविधाधिकार, न्यास, भाडेपरी, पोर्ट-भाडेपरी, संसती नि पवनांनी, काळबाहीहू तलत, भोगदा, कळा, कुडुंब व्यवस्था / तडजोड, कोणत्याही न्यायालयाच्या हळुमनामा किंवा असे, करार / करारनामे, भागिदारी, हकक दिलेले अनमत करण्येचे हारण, गळग, आकार, तारण, आणि/किंवा ह्याखे दावेत दिग्यतार किंवा ह्याखे दिलेले अनमत करण्येचे हारण दिग्यतार आणि/किंवा कोणतीही बाबिल्ली किंवा अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणतेही दावे, ओझे, अधिकार, हदक, लाम, हितसंबंध, शेअर आणि/किंवा माग्णी असेल तर त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांच्या या जाहीर सूचनेच्या जाहीरातीच्या तारखेपुर्वान ४ (चौदा) दिवसांच्या आत त्यातील दस्त्यावेजी डायग्रासल लिखित संस्तरण झात होण्यासाठी हळवेण्ये अवयवक आहे. अन्याथा आग्ने पकिलेले मामलपेमध्ये असे अधिकार, हदक, लाम, हितसंबंध, दाव, शेअर आणि/किंवा माग्णी, अशे काही असेतील तर, त्यांच्या अधिल्लयण, परिरयण, अधिल्लयण आणि/किंवा पविल्लयण करण्यत आलेले आहे, असे समजण्यात येईल आण सदर मामल्याच्या संबंभातील असे अधिकार, हदक, लाम, हितसंबंध, दाव, शेअर आणि/किंवा माग्णी अस्तित्वाला नाहीत असे समजण्यात येईल.

यात यावर संदर्भित केलेले परिशिष्ट

(मालगत तरे वर्णन)

जय लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, जि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत रितसर नोंदीकृत आहे आणि जिचा नोंदी क्र. एमएचए/के०३/एएमएचए/ (टीसी)/ १९४४, १०-१५, १६, १७, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३,

आज दिनांक २१ जानेवारी, २०२६

करीता

LEXICON
LAW PARTNERS
ADVOCATES & SOLICITORS

सहो/-
भागिदार
मुल्ला हाऊस, चौथा मजला,
५१, एम.जी. मार्ग,
फोर्ट, मुंबई - ४००००१.
ईमेल आयडी : objections@lexiconlaw.in

नॉण्डिक्कुत एडी / स्पीड पोस्ट, ऑफिक्सेशन, दस्ती द्वारे
 ऋण वसुली न्यायाधिकरण क्र.१, मुंबई
 वित्त मंत्रालय, भारत सरकार,
 २ रा मजला, एमटीएनएल भवन, स्टूड रोड, कुलाबा मार्केट,
 कलाबा. मुंबई-४००००५

आर सी क्र. ३८/२०२२ पुढील तारीख : ०९.०२.२०२६
 कर्ज वसुली आणि दिवाळखोरी अधिनियम, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१
 मधील दुसऱ्या परिशिष्टातील नियम ४८ अन्वये स्थावर मालमत्तेच्या जमीचे अधिपत्र

बैंक ऑफ बहरीन अँड कुवैत बीएससी ... अर्जदार (प्रमाणपत्र धारक)

विरुद्ध

सेमर्स अँडर्स नयस फार्मा लि. आणि न एलिविटी (एसएसएल क्लासको)

प्रति,
सी डी क्रमांक २

श्री. पुणादू जेन
(प्रमाणपत्र ऋणको क्र.२)
३४०२, ३४वा मजला, बी विंग, ओबेरॉय स्काय हाईट्स,

लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३
आणि
सी/३२९ गिरा गिरगा वीस वेस्टर्न रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३

आणि

एच बोर्ड, ३ एचएन, १६६, १६७, १६८ए,

१. ज्योत्स्नी गान्धीय पिताम्हीन अभिकान्ताणे रकमा सायो २२ ६३ ९६ ०६३ ४५/- (सायो

बावीस कोटी बासष्ट लाख शहाण्णव हजार बासष्ट आणि पैसे पंचेचाळीस फक्त) तसेच

दिनांक ११.०८.२०२२ परामुखी वस्तुनिष्ठ पंचत प्रादिकषा १३.०० रु दानम दद आण पुढाला व्याजामस वल्लु कण्यास्थानी जाला केल्याच्या दिनांक ११.०८.२०२२ रोजीच्या अ. क्रमांक १३६६ सन २०१६ मधील या न्यायधीनकरणाच्या वस्तुनिष्ठ प्रमाणपत्र क्रमांक ३६ सन २०२२ द्वारे प्रमाणपत्र करणको यांना न्यायनिष्ठित केलेले होत आण पिठासनी अधिकारी, करण वस्तुनिष्ठ न्यायाधिकारण क्रमांक १, मुंबई यांनी वस्तुनिष्ठ अधिकार्याला प्रमाणपत्र करणको वल्लु वस्तुनिष्ठ कण्यास्थानी वस्तुनिष्ठ कर आण दिवाळखोरी अधिनियम १९१३ च्या वस्तुनिष्ठ कलाम ११ (७) आण (२२) अन्वये सदर प्रमाणपत्र पाविलेले आहे.

२. निम्नस्वाक्षरीकृत्यानि वरील प्रकरणी खाली नमूद केलेली मालमत्ता जप्त केलेली आहे आणि भार निर्मिती करण्यात आलेली आहे.

३. आपणास याद्वारे पुढील आदेशापर्यंत कोणत्याही पद्धतीने खालील नमूद केलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण, अभिहस्तांतरण, त्रयस्थ पक्षकार हितसंबंध निर्मिती, कब्जातील

रोधित आणि प्रतिबंधित करण्यात येत आहे आणि त्या सर्व व्यक्तींना अशा प्रकारचे हस्तांतरण अत्यसंकायाने केल्या किंवा भार इत्यादींनुसार कोणताही लाभ घेण्यापासून

प्रतिबंधित करण्यात येत आहे.

परिचित मालमत्तांचे तपशिल

१. फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, न्यू मिनू मिनार सीएचएस, वीरा देसाई रोड, आंबिवली, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३.

२. फ्लॅट क्र. २०४, बी, न्यू मिनू मिनार अपार्टमेंट सोसायटी, वीरा देसाई रोड, आंबिवली, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३.

माझ्या हस्ते आण या न्यायाधीकरणाच्या शिक्ष्यानिशी आज दिनांक १३ जानेवारी, २०२६ रोजी दिला.

सहा/-
(यतींद्र कुमार सिन्हा)

बसुली अधिकारी,
डीआरटी -१, मुंबई

१. संबंधित सोसायटी

३. संबंधित उप निबंधक - सीएचबीक नियमानुसार संबंधित उप निबंधकाच्या अभिलेखामध्ये अधिनियमित केलेल्या खात्रीतून पाहून केलेलेत्या पाहण्यानेत्या एवढ्या पर्यंत


[illegible]

| प्रत्यक्ष कच्चा सूचना | | | | |
|---|---|--|---|---------------|
|  | | | | |
| <p>शाखा कार्यालय : आरसीआरसीआर बैंक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, राम मल्ला, रोड क्र. १, पल्टेज क्र. ३-३, वाघपासा आवटी पार्क, गांधी एंटीस्ट्रिपल स्टैंड, ठाणे (पश्चिम) - ४०००४४.</p> <p>आरसीआरसीआर बैंकचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्कुराटयव्हेन अल कन्सल्टन्स अफ फायनान्सिअल असेट्स अन्ड एन्फोर्मेसिअन्स ऑफ सिक्कुराटि इन्स्ट्रुमेंट्स अँड, २००२ च्या अधिनियम १३(१)द्वारे सहायका सिक्कुराटि इन्स्ट्रुमेंट्स (प्रत्यक्ष), २००२ च्या अधिनियम ३ अन्वये प्रत्यक्ष अधिकार्यां वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नगद क्रेडिटार्स सूचनेतील नगद कच्चा पुरवठेकडे सद सूचना प्रत्येकीद्वारे ६० दिवसांत कल्पना सांगितले जातील.</p> <p>समोरी पुरवठेकडे कल्पना करताना अद्ययावत ठरविलेले, क्रेडिटार आणि संस्थांमार्फत जनेस मद्रास सूचना देण्यात येले की, निम्नव्याखरीकरीतले खाली चालून करणव्या आलेल्या मिळकतीच्या कक्षा वगळा/ विला प्रदान करणव्या आलेल्या अधिकार्यां वापर करून अद्यावत कलम १३(४) अन्वये सहायका सदर कल्पना निमम - अन्वये खालील नगद वाच्येस पोहोता आहे.</p> <p>विशेषतः क्रेडिटार आणि संस्थांमार्फत जनेस यद्दारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची कोणताही व्यवहार करू येणे आणि सदर मिळकतीची कल्पना देण्यात येण्यास कोणताही व्यवहार हा आरसीआरसीआर बैंक लिमिटेडच्या भाराअधीन राहिल.</p> | | | | |
| अ. क्र. | क्रेडिटार्सचे नाव/ कच्ची खाते क्रमांक | मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कच्चाची तरीख | मागणी सूचनेची तारीख/ मासाला सूचनेतील क्रमांक (क.) | शाखेचे नाव |
| १. | एलसीबीआरआर इन्फिन्सिव्हा ग्रुप्स व सुनिता भीमायय / एलसीबीआरआर००००४६३३२२०१ व एलसीबीआरआर००००४६३३२२०१ | सदर क्र. ३०-३, ३ रा मजला, विंग - बी, इमारत क्र. २, ए टावर, नव शक्ती अपार्टमेंट, सफेई क्र. ११५, हिरसा ज. ३५ व ४४ ए, अ.क. पॅलेस हॉटेल्स जवळ, चंद्रमारा, गाव - कोरों, सिंगर, ठाणे-४०१३०३ / जमेवारी ११, २०२३ | एप्रिल २८, २०२३ १५,६३,२७,००/- | विहार |
| २. | विशेक तुल व विश्व देव्हा/ एलसीबीआरआर००००४६३३२२०१ व एलसीबीआरआर००००४६३३२२०१ व एलसीबीआरआर००००४६३३२२०१ व एलसीबीआरआर००००४६३३२२०१ | सदर क्र. ४०४, नागद न्दर लँडमार्क, केज ४०, इमारत क्र. २, ऑर्बिंक, टावर ३, बी विंग, सफेई क्र. ११५/१९, गाव मकाये, सकाळे, ठाणे - ४०११०२ / जमेवारी ११, २०२६ | जून २८, २०२३ २१,७६,६२,००/- | सकाळे |

| PIL ILIATA LIFESTYLE LIMITED | | | | | | | |
|---|---|---------------|------------|------------|-------------------|------------|----------------|
| Registered Office : Kodiyat Road, Village : Sasarma, Udaipur (Rajasthan) - 315 031; Phone: 0294-2432272 | | | | | | | |
| E-mail: info@italica.com; Website: www.italica.com; CIN - L25207RJ1992PLC006576 | | | | | | | |
| Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025 | | | | | | | |
| Sr. No. | | Quarter Ended | | | Nine Months Ended | | (Rs. in Lakhs) |
| | | 31-12-2025 | 30-09-2025 | 31-12-2024 | 31-12-2025 | 31-12-2024 | Year Ended |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | 31-03-2025 |
| 1 | Total Revenue | 2992.57 | 2776.77 | 3067.70 | 8173.69 | 7383.71 | 10083.18 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) | 112.54 | 135.98 | 171.17 | 455.09 | 511.88 | 700.92 |
| 3 | Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) | 112.54 | 135.98 | 171.17 | 455.09 | 511.88 | 700.92 |
| 4 | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 71.98 | 114.88 | 156.43 | 341.38 | 417.07 | 524.26 |
| 5 | Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) | 71.98 | 114.88 | 156.43 | 341.38 | 417.07 | 524.26 |
| 6 | Equity Share Capital | 2350.00 | 2350.00 | 2350.00 | 2350.00 | 2350.00 | 2350.00 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | | | 5592.46 |
| 8 | Earnings Per Share (of INR. 1/- each) | | | | | | |
| | Basic | 0.03 | 0.04 | 0.07 | 0.14 | 0.18 | 0.22 |
| | Diluted | 0.03 | 0.04 | 0.07 | 0.14 | 0.18 | 0.22 |


Note :

- The above results for the quarter and nine months ended December 31, 2025 were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 20.01.2026. The Statutory Auditors have carried out limited review of the financials for the quarter and nine months ended December 31, 2025 as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulation, 2015.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com) and www.nseindia.com) and also on the Company's website i.e. www.italica.com



For PIL ILIATA Lifestyle Limited
Daud Aldi
Managing Director (DIN: 00185336)

Place : Udaipur
Date : 20-01-2026



अतिशय लिमिटेड

सीआयएन : एल००१०१एमएच२०००१एलसी१९२६१३

नॉन्प्रॉफ़िट कार्यालय : १४-१५, खताव विहिंग, ४४ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई (महा.) - ४०० ००१

मुख्य कार्यालय : प्लॉट क्र. ३६, होन-१, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) - ४६२०११

तृ : ०२२ ४९७३९०८१/८२, ०७५५ २५५८२८३; फॅक्स: ०७५५ ४२२९१९५। वेबसाइट : www.atishay.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता


अलेखापरिश्चित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

[ई ईपीएस सेबुन न. लाखात]

| अ. क्र. | तपशील | संपलेल्या तिमाहीसाठी | | | संपलेल्या नऊ महिन्यांकरिता | | | संपलेल्या वर्षासाठी |
|---------|---|----------------------|---------------|---------------|----------------------------|---------------|--------------|---------------------|
| | | ३१-डिसें-२५ | ३०-सप्ट-२५ | ३१-डिसें-२४ | ३१-डिसें-२५ | ३१-डिसें-२४ | ३१-मार्च-२५ | |
| | | अलेखापरिश्चित | अलेखापरिश्चित | अलेखापरिश्चित | अलेखापरिश्चित | अलेखापरिश्चित | लेखापरिश्चित | |
| १ | एकूण उत्पन्न | १,५१२.५६ | १,८४४.०४ | १,५१२.७६ | ४,७३७.३७ | ४,९८२.३८ | ५,३२५.६४ | |
| २ | कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) | २५१.०६ | २४९.४३ | २८५.४१ | ७२९.४८ | ६५१.२९ | ९५७.८९ | |
| ३ | कालावधीसाठी कर्तव्य निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुक्त बाबींनंतर) | २५१.०६ | २४९.४३ | २८५.४१ | ७२९.४८ | ६५१.२९ | ९५७.८९ | |
| ४ | कालावधीसाठी कोरार निव्वळ नफा/(तोटा) | १८८.६३ | १८३.१६ | २११.१७ | ५३६.६९ | ४६४.०५ | ७००.५२ | |
| ५ | कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी (कोरार) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरार) एकत्र) | १८९.६० | १८४.३६ | २१२.९८ | ५३९.६६ | ४६९.४७ | ७०४.४१ | |
| ६ | भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति समभाग) | १,०९८.१३ | १,०९८.१३ | १,०९८.१३ | १,०९८.१३ | १,०९८.१३ | १,०९८.१३ | |
| ७ | मागील वर्षाच्या लेखापरिश्चित ताळणीद्वारे दर्शविल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वागवू) | | | | | | ३,७६२.०० | |
| ८ | प्रति समभाग प्रामी (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि धांडित प्रवर्तनांसाठी) | १.७२ | १.६७ | १.९३ | ४.८९ | ४.२३ | ६.३८ | |
| ९ | मूलभूत | १.७० | १.६५ | १.९० | ४.८४ | ४.१८ | ६.३१ | |
| १० | समीक्षित | | | | | | | |

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वार्षिक अलेखापरिश्चित वित्तीय निष्कर्ष १९ जानेवारी, २०२६ रोजी झालेल्या खात्या संबंधित बैठकमध्ये लेखापरिश्चित समितीने पुनर्विचारित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिश्चितकांनी ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे वार्षिक अलिप्त वित्तीय निष्कर्ष पुनर्विचारित केले.

२. वार्षिक माहिती मज्याने सही (लिस्टिंग ऑब्लिगेशनस अंड डिस्क्लोअर विन्यामप्रमाणे) खुलासा, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकड सादर केल्या ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाइट <https://atishay.com/regulation-46/> आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.



अतिशय लिमिटेडच्या संचालक मंडळासाठी आणि वतीने

सही/-

अखिलेश जैन


अध्यक्ष आणि व्यवसायाधीन संचालक

जीआयएन क्र. ०००३९१९७

ठिकाना : भोपाल

दिनांक : १९.०१.२०२६

[illegible]

| <div> <div>  <div> <div>kotak</div> <div>Kotak Mahindra Prime</div> </div> </div> <div> <div>KOTAK MAHINDRA PRIME LIMITED</div> <div>CIN - U67200MH1996PLC097730</div> <div> Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Website: www.primeloans.kotak.com Telephone: +91-22-61660000 </div> </div> </div> | | | | |
|---|---|--|--|--|
| Extract of statement of unaudited financial results for quarter ended December 31, 2025 | | | | |
| (₹ In Lakhs) | | | | |
| Sr. No. | Particulars | Quarter ended December 31, 2025 (Unaudited) | Quarter ended December 31, 2024 (Unaudited) | Year ended March 31, 2025 (Audited) |
| 1 | Total Income from Operations | 133,879.66 | 119,500.90 | 484,333.89 |
| 2 | Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) | 38,689.40 | 27,280.70 | 133,646.24 |
| 3 | Net Profit for the period before tax (after Exopseional and Extraordinary items) | 38,689.40 | 27,280.70 | 133,646.24 |
| 4 | Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) | 29,114.00 | 20,432.26 | 99,996.65 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 49,840.79 | (18,487.40) | 122,954.55 |
| 6 | Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share) | 349.52 | 349.52 | 349.52 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | 1,389,813.19 | 1,217,554.04 | 1,249,266.95 |
| 8 | Securities Premium Account | 53,075.16 | 53,075.16 | 53,075.16 |
| 9 | Net Worth | 1,443,237.87 | 1,270,978.72 | 1,302,691.62 |
| 10 | Paid up Debt Capital / Outstanding Debt | — | — | — |
| 11 | Outstanding Redeemable Preference Shares | — | — | — |
| 12 | Debt Equity Ratio | 2.53 | 2.51 | 2.61 |
| 13 | Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) - | | | |
| 1 | Basic | 832.97 | 584.58 | 2,860.97 |
| 2 | Diluted | 832.97 | 584.58 | 2,860.97 |
| 14 | Capital Redemption Reserve | 100.00 | 100.00 | 100.00 |
| 15 | Debenture Redemption Reserve | — | — | — |
| 16 | Debt Service Coverage Ratio | N.A. | N.A. | N.A. |
| 17 | Interest Service Coverage Ratio | N.A. | N.A. | N.A. |
| Notes: | | | | |
| 1) The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 19, 2026 and January 20, 2026. The Results for the quarter ended December 31, 2025, have been subjected to "Limited Review" by the joint statutory auditors. | | | | |
| 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and of the Company at www.primeloans.kotak.com | | | | |
| 3) For the other line items referred to in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com | | | | |
| 4) Figures for the previous year / period have been regrouped wherever necessary to conform to current period presentation. | | | | |
| For and on behalf of the Board of Directors | | | | |
| <div> <div>Shahrukh Todiwala</div> <div>Managing Director & CEO</div> </div> | | | | |
| Date and Place: January 20, 2026, Mumbai | | | | |

कनरा बैंक Canara Bank
A Govt. of India Undertaking

सिन्डिकेट Syndicate

एआरएम शाखा मुंबई

कनरा बैंक बिल्डिंग, ४था मजला, आदि मंडलान पथ, बंलाई इस्टेट, मुंबई-४०० ००९,
ईमेल-cb2360@canarabank.com. दूर. क्र.-८६५६९४८०९९, वेब-www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्वियुरिटीएग्रेजेशन अँड रिक्तस्ट्रक्चर ऑफ कायनानिग्रल असेट्स अँड एफ्कोसॅमॅट ऑफ सिक्वियुरिटी इंस्टीट अवंट, २००२ सहवाचता सिक्वियुरिटी इंस्टीट (एफ्कोसॅमॅट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि १ च्या तत्तुतीन्मये स्थावर मिल्कतीच्या विक्रीसाठी ई-मिलाय विक्री सूचना.

सर्वसामन्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जमीनदार यांना याद्वारे संपादन देण्यात येती. खालील वर्णिलेल्या स्थावर मिल्कती या तारण धनकोडे गहन/प्रभारीत आहेत, खालील नमुद मिल्कतीच्या कड्या कनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकार्यांना रक्कत आहे त्या खालील नमुद वसुलीकरिता नमुद तत्कल्या "जे आहे तेथे आहे" "जे आहे जसे आहे" तत्ताने विकण्यात येणार आहेत. इसारा अनामारकत तत्कल्यामये नमुद केलेल्या खाली किंवा त्यापुर्वी कनरा केवईल. इतर गेट ये. पाससबी अलाम्पम प्रायव्हेट लिमिटेड (बॅंकेनेट) च्या ई वॉलेट पथ्चे ज्या द्वारे किंवा त्यामथ्चे ई-चलन जनेरट द्वारे आजीजीएस/एनईएफटी मार्फत जमा करावी. इतर आणि इतर दस्तावेज सेवा पुकिटदारांना नमुद तत्कल्या रोजी किंवा पुर्वी पर्यंत सादर करावेत. सदर मिल्कतीचे निरीक्षणगी तारीख खालील नमुद तत्कल्या प्राधिकृत अधिकार्यांना आपाऊ निमुकतीस कता येईल.

| अनु. क्र. | कर्जदार/हमीदार/ महागणदारांचे नाव | थकता | तारण/पाठा तपशील क्षेत्र की. फू. मध्ये (कड्या प्रकार) | राखीव किमत इसारा अनामार रक्कम (इतर) |
|-----------|--|---|---|-------------------------------------|
| १. | मे. गुरु इंटरलिनिंग प्रतिनिधित्व द्वारे की. तोंपक वी. पुरोहित, की. देवेदर अर. राठोड, श्री. शंरुत वी. तुळजगुप्कर, श्री. स्वयंनिर एस. कांढळे | रु. १,३२,५५,६४२.५४ (रुपये एक कोटी वनस लाख पन्ध्रचय हजार सहासो केवाळीआ आणि चौपस पैसे फुक) (३१.१२.२०२५ रोजीच्या स्थितीनुसार, तसे ०१.०१.२०२६ पासून पुढील व्याज आणि खर्चासह) | पलॅट क्रमांक ९, दुसऱ्या मजल्यावरील ९३.२२ चौरस मीटर म्हणजेच २०९९ चौरस फूट क्षेत्र इमारत यावर बांधलेले सव्हे क्रमांक ७८, हिसा क्रमांक २+३+६+३+२१+९८ वी मणील प्लॉट क्रमांक १४ आणि ९४, मणील कालीनी, गाय कोथकड, तालुका हवेली, जिह्वा पुरी - ४१४०२९ येथे, दुय्यम निबंधक हवेली यांच्या अधिकारक्षेतात आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रात स्थित. उन्नतः अपार्टमेंट आणि रिझा ऑर्किड स्कूल, दक्षिणः बंगला आणि मुद्रा केलेल्या इमारत उपाचर केत. पूर्वः बांधकाम सुरू असलेली इमारत, पश्चिमः झोकीवडील भुसारी कालीनी रस्ता आणि अभिमान अपार्टमेंट (सांकेतिक तावा) | रु. ७७,१३,०००/- रु. ७,७१,३००/- |
| २. | सी. हर्षला अल्पेश मोडकवकर आणि श्री. अल्पेश प्रसांत आर/ओ. पुताळाई | रु. २२,३४,९१६.७८/- (रुपये तेवीस लाख चौतीस हजार २८३० सव्वीस आणि अठ्ठाशपस पैसे फुक) (रोजीच्या २०.०१.२०२६ रोजीच्या स्थितीनुसार, तसे २१.०१.२०२६ पासून पुढील व्याज आणि शुल्क अतिरिक्त) | धारक मिल्कतीकरी सर्व ते भाग आणि विभागः निवारी प्लॅट, पलॅट क्रमांक ००२, तत्कल्यावडी, जी विंग इमारत क्रमांक ५, प्रकार सी१, "व्युपिल प्रोजेक्टस" म्हणून ओळखले जाणारे "नॉईन स्टार लंडमार्क", मुंबाईवरील मीठा जवळ, मीठाओळ्याद्वारे ठेव, मकाने कापसे, सफाळे (पश्चिम) तालुका व जिह्वा तालुका ४०९१२२. सी. हर्षला अल्पेश मोडकवकर आणि श्री. अल्पेश प्रसांत मोडकव यांनी संयुक्तपणे खरेदी केलेला. मिल्कतीच्या सीमाः उत्तरः लॉटस बिल्डिंग, दक्षिणः मोळीवा गाव, पूर्वः मोळीवा आगा, पश्चिमः अंतर्गत रस्ता (प्रत्यक्ष तावा) | रु. १६,५५,०००.०० रु. १,६५,५००.०० |

ई-मिलायाची तारीख २५.०२.२०२६ आहे आणि बोलणी/मुद्रणी/सहभागीदारी विनंती पत्र सादर करण्याची अंतिम तारीख २४.०२.२०२६ रोजी सायंकाळी ०५.०० घाटविरुद्ध आहे. मालमत्तपुर्वी याद्वारी ई-निमुकतीस केली जाईल.

| | | | | |
|----|-------------------------------------|---|---|--------------------------------|
| ३ | मे. गणक एंटरप्रायझेस प्रायव्हेट लि. | रु. ३,८०,४६,६१२.१३ (३०.०६.२०२५ रोजीनुसार अपिक पुढील व्याज आणि त्यावरील शुल्क) | पलॅट क्रमांक ३०१, लिसरा मजला, सी विंग, इमारतीचे नाव "कस्ता बेला एंग्लिश", सर्वे क्रमांक ४/३, १२/१९, ७/१८, ८/७७, गाय निलाजे पलासा विंग, डोंबिवली पूर्व - ४२१०२३. (तावा) | रु. ३७,३५,०००/- रु. ३,७३,५००/- |
| ४. | श्री. पञ्जा राम | रु. ३८,३८,८८३.६२ (३०.०१.२०२५ रोजीनुसार अपिक ०१.०१.२०२५ पासून पुढील व्याज आणि शुल्क) | पलॅट क्रमांक ११९, पहिला मजला, जी विंग इमारत क्रमांक १९, अष्टविनायक को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, हिरानंदानी अक्रुती जेव्ही जवळ, लालामाई केमकड, मानखुड तालुका- कुर्ला मुंबई - ४००४०३. (तावा) | रु. २२,६८,०००/- रु. २,२६,८००/- |

| | | | |
|---|--|--|--|
| | जसवीर अधिक १०.२०२५ पासून पुढील व्याज आणि शुल्क) | मोहनाश्री कृष्णाकराणी क्रमांक १२, रंगानंद प्सआरए सोसायटी लिमिटेड, भेताभावा निव्विलिंग जवळ, संतपूर नगर चांद्रिकाती फार्म रोड, चांद्रिकाती अंधेरे पूर्व मुंबई - ४०००९२ चे सर्व वेत भाग आणित्वा. (ताबा) | रु. १,०८,०००/- |
| ६. | रणजीत कुमार तिवारी (०२.०५.१९५८) (०२.०५.२०२५ रोजीनुसार अधिक ०३.०१.२०२५ पासून पुढील व्याज आणि शुल्क) | फर्स्ट क्रमांक ४०२, चौथ्या मळकल्याण, 'डी' विंग, प्रकार-बी, इमारत क्रमांक १०, "अमृत सिसडेनी" म्हणून ओळखली जाणारी, सोसायटी "समूह को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" म्हणून ज्ञात, सर्वे क्रमांक ४७/१, ४८/५८, ४७/२, ४८/६, ४८/५९, ४८/२, ४७/३९, ४७/३८, ४७/४/२, ४७/४/१ आणि ४०/३/१ व ४०/२, गाव सावली, दीप कैम्पस जवळ, दीप कॉलेज रोड, बॉयर्स (परियंत्र), तालुका व जिह्ला पालख-४०१५०१ (ताबा) | रु. ११,५५,०००/- रु. १, ७५,५००/- |
| ई-लिस्तावाची तारीख १०.०१.२०२६ आहे आणि बोली/झंपरी/सहभागधारांनी घेतली पत्र सार करण्य़ांची अंतिम तारीख ०७.०२.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. मातभरांचा पाहणी पूर्व-नियुक्तीनुसार केली जाईल. | | | |
| ७ | मे. साई कंट्रक्टरस. रु. १,१८,०३,०३७१ (दिनांक १५.०६.२०२५ रोजीच्या स्थितिनुसार अधिक ०४.०६.२०२५ पासून पुढील व्याज आणि शुल्क) | गाळा क्रमांक ००३, तळमळणा, शेड क्रमांक, इमारत नाव राकी इन्डियन इस्टेट, ग्रिमिसिस को-ऑप सोसायटी लि., गट क्रमांक ८१७/४५, ५०, ५१, लॉन्ग क्रमांक २१, २२, २३, काप्ट क्षेत्र ८४३.५४ चौरस फूट, माहीम गाव, पालघर. चे समस्तुष गहाण, निव्विकतीच्या सीमा: उत्तर: अनंतन रस्ता आणि मोकळा प्लॉट, दक्षिण: मोकळा प्लॉट, पूर्वे: एपीएस इंडस्ट्रीज, पश्चिम: राकी इन्डियन इस्टेट आणि मोकळा प्लॉट. (प्रत्यक्ष ताबा) | रु. १६,५०,०००/- रु. १,६४,०००/- |
| | | गाळा क्रमांक ००४, तळमळणा, शेड क्रमांक, इमारत नाव राकी इन्डियन इस्टेट, ग्रिमिसिस को-ऑप सोसायटी लि., गट क्रमांक ८१७/४५, ५०, ५१, लॉन्ग क्रमांक २१, २२, २३, काप्ट क्षेत्र ८४३.५४ चौरस फूट, माहीम गाव, पालघर. चे समस्तुष गहाण, निव्विकतीच्या सीमा: उत्तर: अनंतन रस्ता आणि मोकळा प्लॉट, दक्षिण: मोकळा प्लॉट, पूर्वे: एपीएस इंडस्ट्रीज, पश्चिम: राकी इन्डियन इस्टेट आणि मोकळा प्लॉट. (प्रत्यक्ष ताबा) | रु. १६,५०,०००/- रु. १,६४,०००/- |
| ई-लिस्तावाची तारीख १०.०१.२०२६ आहे आणि बोली/झंपरी/सहभागधारांनी घेतली पत्र सार करण्य़ांची अंतिम तारीख ०७.०२.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. मातभरांचा पाहणी पूर्व-नियुक्तीनुसार केली जाईल. | | | |
| ८ | श्री योगेश गणपत पाटील आणि सी स्वाती रामोदा पाटील, रु. २१,०७,३८३.१५ (२१.१२.२०२५ रोजीच्या स्थितिनुसार अधिक २३.१२.२०२५ पासून पुढील व्याज आणि शुल्क) | फर्स्ट क्रमांक २०३, बी विंग, दुसरा मळला, सहकु रिसेडेनी, गट क्रमांक २४४, हिस्सा ए ११, गाव कुमुत, तालुका वाडा, जिह्ला ठाणे - ४२१३१२ येथे स्थित. (ताबा) | रु. १८,१४,७७८/- रु. १,६१,४७४/- |
| ई-लिस्तावाची तारीख २०.०२.२०२६ आहे आणि बोली/एएमएम/सहभागधारांनी घेतली पत्र सार करण्य़ांची अंतिम तारीख २४.०२.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे. मातभरांचा पाहणी पूर्व-नियुक्तीनुसार केली जाईल. | | | |
| विब्रीच्या सांस्तर अटी आणि शर्तीसाठी, कुरया कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर (www.canarabank.com/) दिलेल्या "ई-लिस्ता" या लिंकना संदर्भ देण्या किंवा अनु क्र. १ साठी, पायल वर्मा, अधिकाऱ्या (मोबाइल क्रमांक ८३६८८६९९२) अनु क्रमांक ३,४,५,६ आणि ८ साठी, श्री. सुमित कुमार, व्यवस्थापक (मोबाइल क्रमांक ९३४३३२३२३) अनु क्र. ७ साठी, श्री. कुनेन कुमार, व्यवस्थापक (मोबाइल क्रमांक ८८२१३३३४३) अनु क्र. २ साठी, श्री. ऋषी दास, अधिकाऱ्या (मोबाइल क्रमांक ९६३३०३००९५) केनरा बँक, एआरएम शाखा यांना संपर्क करावा. सेवा पुर्वजादार बँकेनेट मे. पीएसबी अलायन्स (बँकेनेट) युनिट ९, तिगरा मार्ग, ध्यायेंस कमिफॉर्मल टॉवर, वाडाळा डेट टर्मिनलजवळ, वाडाळा पूर्व, मुंबई - ४०००३७, संपर्क व्यक्ती श्री. धोंगरा आगारे, मोबाइल ९८२२११८८८८, (avp.projectmanager2@psballiance.com), हेल्प डेस्क क्रमांक ८२११२२०२००, (support.BAANKNET@psballiance.com), वेबसाइट - https://baanknet.in येथे संपर्क साधावा. | | | |
| दिनांक : २०.०१.२०२६ ठिकाण : मुंबई | | | |
| | | | सही/ प्राधिकृत अधिकारी, एआरएम - शाखा कॅनरा बँक |